

केंद्र शासनाच्या युनिक आयडेंटिटी प्रकल्पाशी  
संबंधित कामकाज सामान्य प्रशासन विभागातील  
माहिती व तंत्रज्ञान या उप विभागाकडे सोपविण्याबाबत.

**महाराष्ट्र शासन**

सामान्य प्रशासन विभाग,  
शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-१०१०/प्र.क्र.१०/१०/१८ (र. व का.),  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.  
दिनांक :- २ मार्च, २०१०.

**प्रस्तावना :-**

अंतर्गत सुरक्षा इत्यादीकरिता देशात प्रत्येक नागरिकांना एक ओळख क्रमांक देण्यासाठी माहितीचा डेटाबेस तयार करण्याच्या हेतूने देशामध्ये "युनिक आयडेंटिटी" प्रकल्प केंद्र शासनाकडून राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत सन २०१२ पर्यंत संपूर्ण देशातील प्रत्येक भारतीय नागरिकाला एक विवक्षित ओळख क्रमांक द्यावयाचा आहे. महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना उक्त ओळख क्रमांक देण्यासंबंधीची योजना राबविण्यात येणार आहे.


२. उक्त परिस्थितीत वरीलप्रमाणे "युनिक आयडेंटिटी" प्रकल्पांतर्गत केंद्र शासनाच्या Multipurpose National Identity Card (MNIC) Scheme शी संबंधित सर्व कामकाजांच्या समन्वयाची जबाबदारी राज्यातील मंत्रालयीन विभागाकडे सोपविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन निर्णय:-**

वरील सर्व बाबींचा विचार करून युनिक आयडेंटिटी कार्ड प्रकल्प राज्यात राबविण्यासंबंधी सर्व कामकाज सामान्य प्रशासन विभागाच्या माहिती व तंत्रज्ञान या उप विभागाकडे सोपविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक २०१००३०२१६१२१८००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

  
( सुधीर चार्कर )  
सचिव (प्र.सु.व र.व का.)

प्रति,

मा.राज्यपालांचे सचिव,  
मा.मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव,  
मा.उपमुख्यमंत्री यांचे सचिव,

(कृ.मा.प...

सर्व मंत्री / राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव / स्वीय सहायक,  
शासनाचे मुख्य सचिव यांचे स्वीय सहायक,  
शासनाचे सर्व अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव,  
\*प्रबंधक, उच्च न्यायालय, अपील शाखा, मुंबई,  
\*प्रबंधक, उच्च न्यायालय, मूळ शाखा, मुंबई,  
\*प्रबंधक, लोकआयुक्त व उपलोकआयुक्त यांचे कार्यालय,  
\*सचिव, राज्य निवडणूक आयोग, मुंबई,  
\*सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,  
\*प्रधान सचिव, विधानमंडळ सचिवालय, विधान भवन, मुंबई  
\*मुख्य माहिती आयुक्त, राज्य माहिती आयोग, मुंबई,  
महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई,  
सर्व विभागीय आयुक्त,  
सर्व जिल्हाधिकारी,  
सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,  
सर्व मंत्रालयीन विभाग,

(त्यांना विनंती करण्यात येते की, सदर शासन निर्णय त्यांच्या अधिपत्याखालील  
सर्व विभागप्रमुख / प्रादेशिक प्रमुख / कार्यालय प्रमुख यांना कळविण्यात यावा.)  
सामान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यासने,  
निवड नस्ती (कार्यासन १८)